

शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध सुरु  
असलेल्या विभागीय चौकशा कंत्राटी तत्वावरील  
सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यांमार्फत करण्याच्या  
पद्धतीत बदल करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शुद्धीपत्रक क्र.एसपीओ-२८०७/प्र.क्र.२१/०७/११-अ,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक: १३ नोव्हेंबर, २००९.

वरील विषयाबाबत शासन निर्णय क्र.एसपीओ-२८०७/प्र.क्र.२१/०७/११-अ, दिनांक २८.१०.२००९  
अन्वये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. सदरील शासन निर्णयातील परिच्छेद "अ" मधील ओळ क्रमांक ४  
येथे नमूद "ही पदे" याएवजी "या चौकशी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील पदे" असे वाचावे.

सदर शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध  
करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००९१११३१८२६४२००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( के. पी. बक्षी )

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालाचे सचिव,  
मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव  
उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,  
मुख्य सचिव/सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव मंत्रालयीन विभाग,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई  
\*सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/प्रादेशिक विभाग प्रमुख,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
निवडनस्ती  
\* पत्राने.